

योजनानिहाय लागणारी आवश्यक कागदपत्रे

२५% बीज भांडवल कर्ज योजना

1. शाळेचा दाखला
2. सक्षम अधिका-याने दिलेला जातीचा दाखला
3. उत्पन्नाचा दाखला
4. शिधा वाटप पत्रिका (रेशनिंग कार्ड).
5. आधार कार्ड
6. नागरीकत्व (Domicile Certificate) / रहिवाशी दाखला
7. व्यवसाय व धंद्याचा परवाना.
8. व्यवसायाचे दरपत्रक (Quotation)
9. व्यवसायाचे ठिकाण व जागेचा पुरावा भाडे पावती / करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा.
10. प्रकल्प अहवाल

रु. १.०० लाख थेट कर्ज योजनेकरीता आवश्यक कागदपत्रे

1. शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा दाखला (वय मर्यादा १८ ते ५५ वर्षे असावी.)
2. सक्षम अधिका-याने दिलेला जातीचा दाखला
3. सक्षम अधिका-याने दिलेला उत्पन्नाचा दाखला
4. रेशन कार्ड झेरॉक्स
5. आधार कार्ड झेरॉक्स
6. रहिवासी दाखला/शासन मान्य स्वंयम घोषणापत्र
7. व्यवसायाचे दरपत्रक (Quotation)
8. व्यवसायाकरीता जागेचा पुरावा
9. व्यवसायाचे ना-हरकत प्रमाणपत्र (आवश्यक असलेल्या व्यवसायाकरीता लागू)
10. अर्जदारने काही तांत्रिक प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचा पुरावा घेण्यात यावा .
11. महिला अर्जदार यांचे लग्न झाले असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र अथवा माहेरच्या व सासरच्या नावांतील बदलाचे शपथपत्र.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

- 1) शाळा सोडल्याचा दाखला /वयाचा पुरावा (वय मर्यादा १८ ते ५० वर्षे असावी.)
- 2) सक्षम अधिका-याने दिलेला जातीचा दाखला
- 3) सक्षम अधिका-याने दिलेला उत्पन्नाचा दाखला
- 4) रेशनकार्ड झेरॉक्स

- 5) आधार कार्ड झेरॉक्स
- 6) नागरीकत्व (Domicile Certificate) / रहिवासी दाखला.
- 7) व्यवसायाचे दरपत्रक (Quotation)
- 8) वाहनसंदर्भात असल्यास लायन्संस/परवाना
- 9) महिला अर्जदार यांचे लग्न झाले असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र अथवा माहेरच्या व सासरच्या नावांतील बदलाचे अॅफेडिव्हिट जोडावे.

गट कर्ज व्याज परतावा योजना

- 1) शाळा सोडल्याचा दाखला (गटातील सदस्यांचे किमान वय मर्यादा १८ ते ४५ वर्षे असावे.)
- 2) अर्जकर्त्याने स्वतःचा व सदस्यांचा जातीचा दाखला
- 3) अर्जकर्त्यांचे व सदस्यांचे कौटूंबिक वार्षिक उत्पन्न (रु.८ लाखाच्या मर्यादित असल्याचे उत्पन्नाचा दाखला)
- 4) अर्जकर्त्याने स्वतःचा व सदस्याचा रहिवासी पुरावा/रेशनकार्ड झेरॉक्स/लाईट बील
- 5) अर्जकर्त्याने स्वतःचा व सदस्याचे आधार कार्ड झेरॉक्स
- 6) व्यवसायाचे दरपत्रक (Quotation)
- 7) गटातील सदस्य संख्या ही किमान ५ असावी.
- 8) सदर योजनेअंतर्गत (i) भागीदारी संस्था (ii) सहकारी संस्था (iii) बचत गट (iv) एल.एल.पी. (v) कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत संस्था असणे आवश्यक आहे.
- 9) गटातील एकच "प्राधिकृत संचालक" प्रतिनिधीचे (ज्याचे mahaswayam.in वेबपोर्टलवर नोंदणी झालेली आहे.) महामंडळाशी व्यवहार करणे अपेक्षित असेल व अशा अधिकार पत्राची प्रत, महामंडळास ऑनलाईन सादर करणे आवश्यक राहिल हा संचालक प्रतिनिधी त्याच गटाचा लाभार्थी सदस्य असणे अनिवार्य असले.